

भाषा संचालनालयातील भाषा संचालक
या संवर्गाची दि.०१.०१.२०११ ते
दि. ०१.०१.२०१७ या कालावधीची अंतिम
ज्येष्ठतासूची.

महाराष्ट्र शासन

मराठी भाषा विभाग,

शासन परिपत्रक क्रमांक : भाज्येसू-२०१७/प्र.क्र.७३/आस्था-२,

मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक,

मंत्रालय, मुंबई - ४०० ०३२.

दिनांक : १३ मार्च, २०१८

वाचा :-

१) मराठी भाषा विभाग, शासन परिपत्रक, क्रमांक भाज्येसू-२०१७/
प्र.क्र.७३/आस्था-२, दि. ०८.०९.२०१७.

२) भाषा संचालनालयाचे पत्र क्रमांक ज्येसूची-२०१८/प्र.क्र.२०/३८७,
दि. २६.०२.२०१८.

शासन परिपत्रक

वरील संदर्भ (१) अन्वये भाषा संचालनालयातील भाषा संचालक (गट-अ) राजपत्रित अधिकारी या संवर्गाची दि.०१.०१.२०११ ते दि.०१.०१.२०१७ या कालावधीची अतिरिक्त/खंडित तात्पुरती सामायिक ज्येष्ठतासूची प्रसिद्ध करण्यात आली आहे. सदर अतिरिक्त / खंडित तात्पुरत्या ज्येष्ठतासूचीबाबत कोणत्याही संबंधित अधिका-यांकडून आक्षेप प्राप्त झाले नसल्याचे संदर्भ (२) अन्वये कळविण्यात आले आहे. त्यास अनुसरून संचालक (गट-अ) राजपत्रित अधिकारी या संवर्गाची दि. ०१.०१.२०११ ते दि. ०१.०१.२०१७ या कालावधीची अंतिम ज्येष्ठतासूची प्रसिद्ध करण्यात येत आहे. दि. ०१.०१.२०११ ते दि. २१.०१.२०११ व दि. ०१.१२.२०११ ते दि. ०१.०१.२०१७ या कालावधीत भाषा संचालक हे पद रिक्त होते.

२. भाषा संचालक, भाषा संचालनालय यांना विनंती करण्यात येते की, हे परिपत्रक व त्यासोबतची प्रस्तुत अंतिम ज्येष्ठतासूची संबंधित अधिकाऱ्यांच्या (सेवानिवृत्त झालेल्या अधिकाऱ्यांसह) निदर्शनास आणावी.

३. सदर शासन परिपत्रक महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आले असून त्याचा संकेतांक २०१८०३१३१७१२२२५६३३ असा आहे. हे परिपत्रक डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

(नंदा म. राऊत)
अवर सचिव, महाराष्ट्र शासन.

प्रति,

१. भाषा संचालक, महाराष्ट्र राज्य, मुंबई.
२. संबंधित अधिकारी (भाषा संचालनालयामार्फत).
३. निवड नस्ती.

भाषा संचालक, गट-अ या संवर्गाची दि.०१.०१.२०१२ ची अंतिम ज्येष्ठता सूची

ज्येष्ठता क्रमांक	नांव	प्रवर्ग	जन्म तारीख	भाषा उप संचालक (अ.व श.) पदावरील नियमित नियुक्ती दिनांक	नियुक्तीचा मार्ग (सरळसेवा / पदोन्नती)	सरळसेवा (गुणवत्ता क्र./ वर्ष)	ज्येष्ठता/ ज्येष्ठतेचा मानीव दिनांक	सेवानिवृत्ती दिनांक	शैक्षणिक अर्हता	अभिप्राय
(१)	(२)	(३)	(४)	(५)	(६)	(७)	(८)	(९)	(१०)	(११)
१	श्री.गौ.सु.शिंदे	अ.जा.	१०.११.१९५३	२२.०१.२०११	पदोन्नती	--	२२.०१.२०११	३०.११.२०११	एम.ए. (मराठी)	दि.३०.११.२०११ रोजी भाषा संचालक पदावरून नियत वयोमानाने सेवानिवृत्त